

## Topic ① भौगोलिक विचारांचा इतिहास

### \* प्रस्तावना:

भूगोलशास्त्राच्या अध्ययनातील सुरक्षात ही आतिपात्रीन काळापासून आली आहे. या कालखंडात मानव अविकसित अवरथेत होता. त्यास शाश्वतागत्या परविरशातीले ज्ञान अकात नव्हते. वेगवेगळ्या प्रदेशात भटकत असलाना व्याभा पर्यावरणात भिन्नता दिसून येत गेली व पर्यावरणात वेगवेगळे बदल होत आसलेल्याते व्यास दिसत होते. तसेच कोणत्याही दोन प्रदेशात सारखेपला नाही ठेही व्यास जागून लोगाले होते. यातूनच व्याच्या मनात या गोष्टी जागून घेऊन जिझासा (Curiosity) निष्पत्ति झाली. या जिझासेतूनच मानवांनी भौगोलिक घटकाबद्दल विचार व निशीक्षण करल्यास सुरक्षात केली. प्रदेश, रस्यान, तेथील ऐसांजिक व रांग-कृतिक घाउगोडी या बदल व्याच्या मनात अनेक विचार उढ़मवू लागाले. विचारांची ही प्रक्रिया अशा प्रकारे प्राचीन काळापासून चालत आली आहे. प्राचीन संस्कृतीच्या उदय व विकासानशेवर भूगोल शास्त्राच्या विकासाला गाती निळत गेली. यातून क्रमांकामाने विविध संकल्पना व वैज्ञानिक सिद्धांत मांडल्यात येऊ लागाले आणि भूगोल विषयाचा विकास लेणारे होऊ लागला.

भूगोल विषयाच्या या विकास मागति विषयाचे स्वरूप, व्याप्ती, अभ्याससेवा, इ. मध्ये बदल होत गेले. 211 विकास अवश्येतील अनेक टप्पे पडलात. व्यापैकी ग्रीक, रोमन, अरब न गारतीला रांग-कृतीतील 'गोगोलिक' विचारांचा आवाका भा पुकरणात दृष्ट्यात आलेला आहे.

### \* ग्रीक काळातील भूगोल तज्ज्ञांचे योगदान:

इ.स.पूर्वी पाचव्या शतकापासून ते. इ.सनाच्या पाहिल्या शतकापास्त्रा काळात ग्रीक संस्कृती विकासाच्या उच्चातम शिखरावर होती. या काळात ग्रीक

विषयाचार्यांनी मोरुचा प्रमाणात उभयास झाला ने विकासाची इताभा, इतनीचा नक्की तर भूगोल विषयाच्यारे बोर्डच्या इतिहास, गांधीजी, अर्थशास्त्र, नवाजान, इ. विषयाच्या अभ्यासामध्ये ती शक्ति तजांनी मौलिक भर घातली. मराठानच्या ग्रीकांच्या था कोळास “सुवर्द्ध मुग” आणे मराठांनी जाले. प्राचीन काळातील ग्रीक तजांच्या विचारांना भौगोलिक विकास मुख्यत्वे पुढील तीन घटकांना अनुसरून आलेला आहे.

① अन्वेषण | शोध (Exploration)

② नकाशा रेखाटन व आसांडे (Mapping & charting)

③ सरिकत्पना (Speculation)

या हे दृष्टीभूमि भूगोल विषयाच्या अभ्यास करण्यासाठी काऱ्यामुळे छर्गेली महत्वाची वाब मरणीजे ग्रीक देशातील नैसर्जिक पर्यावरण हे त्यास अनुकूल आहे. होते.

\*→ मराठ्याचे ग्रीक. विचारवंत व त्यांचे विचार:

वैज्ञानिक दृष्टीकोनातून भूगोल विषयाच्या विविध अंगांच्या अभ्यास करण्यामध्ये ग्रीक तज आदाई तर द्योते. कारण ग्रीक संस्कृतीमध्ये हे तैशिल्य आरोग्यी, या संस्कृतीने जगाभा अनेक विद्यान दिले. व या विद्यानांनी इमानच्या अनेक क्षेत्रात मौलिक असौ भर घातली. भूगोल विषयाच्या संदर्भात खालील तजांनी तो मोरुचे थोगावास दिलेले आहे. त्याचा संक्षिप्त आवाहा पुढे घेऊन आलेला आहे.

### 1. होमर (Homer)

होमर यांचा ग्रीक संस्कृतीमध्ये जडा पुस्तिका काम मराठ्याने तलावर्के केला जातो. एवेचे नक्की तर “महाकावी होमर” मराठ्यानी त्यांना संबोधाले जाते. या महाकावीने काळ्यरुपात अनेक तजांनी लिहिलोली उनसून इलियड (Iliad) व ओडीसी (Odyssey) ही दोन ग्रनात्यांव्ये पुस्तिका आहेत. इ.स. पूर्व 1280 ते इ.स. पूर्व 1180 वर्षांते तसेच्या कालात तितिथ अशा भौगोलिक दोनांव्ये

मानती शमुद्दिचे त राज्यासंवंहीचे भौगोलिक वर्णन थांगेते आढळले. शरविसामान्यपठी व्यांग्या काढ्यात घुट्टीन भौगोलिक धरकांची माहिती मिळते.

① पृथक्कीचा आकार गोकाशार असून ती चोहोलाज्ञनी सार नद्यांनी बेढलेली आहे.

② व्यांग्या आसा विश्वास नोता की, अंपुरी सूखीला झर्दे देणारा सूर्य न सकाळी शमुद्रातून उगवतो व साखरकाळी अस्तान्या वेळी तो शमुद्रामध्ये बुडतो.

③ तसेच पृथक्कीच्या वरच्या भाजात वातावरण हे धनरुपात असून आकाशाचे क्षेत्र पृथक्की एवढ्या आकाराचेच आहे.

④ अंकाशामध्ये रवऱ्या असून आकाश व रवऱ्या ले चार नोहस्तंभावर हृताप्रमाणे तोलले जालात असाई ले नोहस्तंभ "अंटेलस" नावाच्या देवतेच्या अधिकारात आहेत.

⑤ शूयप्रिमाणेच आकाशातील लारे सुदृढा जलाशयामधुजन्त वर येलात असाठी होमरचा विश्वास नोता. त्यामुळे त्याच्या कवितेत विविध तारकापुङ्गाचा उल्लेख केलेला आढळतो. त्यांनी प्रामुरूयाने त्याच्या काढ्यात थेट लिभर (सप्तष्टी तारका समूह), बुट्स (Bootes), पीडिग (Pegasus), हायडा (Hydra), ओरीयन (Orius) व उत्तर तारकासमूहाच्या उल्लेख केलेला आहे.

⑥ होमरने त्याच्या काढ्यामध्ये चार दिशांनी येणाऱ्या चार पुकाराच्या वाच्यांचेही कानि केलेले आहे. उत्तरे कडील थ्रेस (Thrace), दक्षिणी कडील (एओडीप), तशिर्गे कडील जैफिरस (Ζεφύρος) तर पुर्वी कडील भागातून येलाच्या वाच्यास फूरस (Φούρως) या नावाने शंकोहाले आहे.

होमराच्या कवितेमधून आशिया व यूरोप खंडाविषयी मात्र उल्लेख सापडत नाही. परंतु त्याच्या काढ्या इताने माधून भौगोलिक चरिष्ठीतीविस्ती केवळ त्याच्या काढ्य रचना आढळतात. मूळून होमर यास पुस्तकीन मुगील नक्क म्हणून. ओळच्याते जाते.

## ② थेल्स (Thales)

इ.स.पुर्व ६२४ सातव्या शतकामध्ये थेल्स हा भूगोल तज्ज्ञ होणार गेला. हा एक पुरिदुष्ट गणितज्ञ, तत्त्वज्ञ व धाराधर-प्रवासी म्हणूनी ओळखला गायली.

इ.स.पुर्व ६८० सातमामध्ये सर्वप्रथम थांने विश्वासी उत्पत्ती व नक्षत्रांच्या बाबतीत एक पुस्तिका दिलीली ठेती, ज्यामुळे गणितीश भूगोलाचा पाणा रस्ताला गेला. एवढेच नंके तर त्यांने भूमितीमधीन प्रमेणे शोधली. पृथ्वीच्या मोजमापाचे कार्य त्यांने सुरु केले म्हणून पृथ्वीच्या मोजमाप करलारा पहेला भूगोल नदी म्हणून त्याला ओळखले गेले. त्याच्या मते पृथ्वी ही तबकडी-सारखी असून ती पाठ्यावर तरंगाते. दुसरे महत्वपूर्ण वैशिष्ट्य असे की थांने इ.स.पुर्व २४ मे ६४५ शोडी इग्लोन्या (सुविग्रहणाची) सूचना वरीच अगीदर दिलेली ठेती. तसेच थेल्सने त्यापाराच्या गिरिज्याने इंजिन देशाचा प्रवास करून तेचील भोकांचे शाहीमान, शेती व्यवसाय था रसेंबोद्दिला अंग्रेज्यास केला आणि त्याचा उपयोग ग्रीसमध्ये करा करता येईल यासंबोद्दी प्रयत्न केला.

## ③ अँनेकझीमेंडर (Anaximander)

इ.स.पुर्व ६५० ते इ.स.पुर्व ५५० रा काळाता हा तज्ज्ञ ठोडान गेला. असे मानले जाते की तुर्कंगतानातील दृष्टिगतिनांनी विनायावरीता मिळेला था शहरात आण्टा जेन्म झाला. अँनेकझीमेंडर हा थेल्सच्या शिष्य होता. था तज्ज्ञाने भूगोल विधायाच्या रंदभांत पुढील प्रमाणे थोडान दिलेले आहे.

(१) पृथ्वीची उत्पत्ती ही निर्माण निर्मीत लस्तुपासून झाली व पृथ्वीच्या उत्पत्तींनंतर सूर्य, चंद्र, तारे पुलट झाले.

(२) पृथ्वी व सूर्य चात्यातील अंतर ठें सूर्य व चंद्र चात्यातील अंतराच्या २७ पट ३ गांठे असे त्याचे मत ठेते.

१३) तसेच पृथ्वीचा आकार देऊने आहे व या देऊनींग पृथ्वीतर गोंध लापाया अशी लाशी प्रमाणी आसठाऱ्या आणाऱ्या मानवासी तारतम्य आहे.

१४) ग्रीस हा देश पृथ्वीच्या मध्यभागी आहे असे त्याचे मत होते.

१५) आ भूगोल तजानेच ग्रीस देशात सर्व पुराम नोमोन (ुगोनोन) आ उपकरणाच्या बापर केला, जे उपकरण दिरा निश्चित करव्यासाठी व त्यातकून रेखावृत्ते ठरविल्यासाठी उपयोगी पडत असे. आ आद्यारेच त्यांने त्या काळातील माहित असलेल्या ज्ञानावळन जगाच्या नोकाशा लगाव केला. व पृथ्वी ही चारही लाभूने समुद्राने बेढलेली आहे असे दाववाले.

#### ४) अँनेकसीमीन्स (Anaximenes)

इ. २८. पुर्व ५८० ते ५०२ आ काळात हा तज लेऊन गेला. हा तज अँनेकांनी मेंडरचा शिष्य होता. या तजाने पृथ्वीसंबंधी व भूगोल विषयासंबंधी मांडलेले विचार पुढील प्रमाणे आहेत.

१) पृथ्वीचा आकार हा आचाताकार असून तीच्या सभोवताली नातावरण आहे व सभोवती असलेल्या या वातावरणाच्या दाबामुळे ती खस्तांडात असांतरी भटकलेली आहे.

२) पृथ्वीचा सभोवतालचे वातावरण द्वारा आनंदगद्देले आहे व त्यामुळे पृथ्वीतर पाऊस पडतो.

याचा अर्थ असा होतो की या काळापर्यंत पृथ्वीचा आकारासंबंधी निश्चित व खरी माहिती उपलब्ध नाही. मुहूर्जेच ग्रीक तजा हे केवळ अंदाज व परिकल्पने करत अस्तिक विश्वास ठेवत असत व पृथ्वीचे नाही. काळानिक दृष्टीनेता करत असत.

#### ५) हैकंटिग्रस (Helicoverpa)

या ठारांना जन्मकाठ निश्चित असताण्हा नाही. परंतु सहोऱ्या शतकांच्या प्रारंभिक काळात हा तज

हिरोडोटसने वैज्ञानिक हृषीके द्वारा साम्राज्याती  
इतिहास लिहिलेला आहे. (गाप्पर्ट) मौल्यवाच आशा  
ओँगोलिक सामुद्रीता समावेश आहे. त्याच्या  
लिखाणामधून अशे अनुमान गिठाले की, "कोणत्याली  
शब्दाचा अंगठा त्या राष्ट्रातील भोकांचा विकास  
समजून द्यावयाचा असेहा तर तेथील धरमा तर्सेच  
पथविरत यातील परश्यरसंबंध अभ्यासले  
पाहिजेत"; या प्रकाश्ये विचार म्हणजे त्या काळात  
पथविरतावादाची (Environmentalism) सुरुवात  
होती असे म्हणावे त्याजील.

त्या काळात ग्रीकोना माहित असलेल्या इती-  
-वर्जन हिरोडोटसने जगाचा नकाशा तयार केला. त्या  
नकाशात भू-मध्य समुद्राच्या द्योहोबाजूला  
भूप्रदेश दाखविलेला होता. तर्सेच या नकाशात घुरीप,  
आशिया व उत्तर आफिकेतील भूमध्य सागरी  
किनारी प्रदेशातील क्षेत्रशुद्धा दाखविले होते. या  
नकाशामध्ये आरत्याच्याही उल्लेख केला आहे. संपूर्ण  
जग, आशिया, युरोप व आफिका या तीन घोडात  
तिझागाले आहे असे सांगणाश हिरोडोटस हा परिभा  
भूगोल तज्ज्ञ आहे.

पृथकीच्या अवकाश व विस्ताराबाबत त्यानी  
लिहिले की पृथकी हो गोल्बाकार असून ती सर्वविग्रही  
पाठ्याने लेढलेली आहे. सूर्याच्या उत्तराधारा व  
दक्षिणाधारा या नानातही त्रिभुजी काही काऱ्याना  
मांडलेल्या होत्या. पण त्या मान्य आज चुकीच्या वाटतात.

#### ■ अॅरीस्टोटल (Aristotle)

हा एक जगप्रसिद्ध ग्रीक लत्वज्ञ होता. यानी  
लत्वज्ञान, भूगोल, जितीशास्त्र, आद्यात्मशास्त्र व  
इतिहास, इ. विषयावर अनेक उपर्योगी असे ग्रंथ  
लिहिलेले उसून भूगोल विषयाच्या संदर्भात दोन  
ग्रंथ लिहिले आहेत. पहिल्या ग्रंथामध्ये व्याप्ति व  
सृष्टीसंबंधाची मानिती असून त्यामध्ये प्रत्यक्षीत

तित्ताग्रप्रगाठी घृत व गदाग्रांती माहिती दिलेली  
आहे. तसेच त्यांनी पृथ्वीता आकार घोल मानला.  
दुरसऱ्या ग्रंथामध्ये "हवामानशास्त्रांवर महत्त्वापूर्ण अशी  
माहिती लिहिली. त्यात हृथीवर आढळणाऱ्या  
हवामानाचे तीन भागात करीकरण केले.

〈अ〉 उच्छ कटिबंध

〈ब〉 समशितोष्ण कटिबंध

〈क〉 श्रित कटिबंध

असे हवामान विभाज करताना विषुववृत्तातर  
उच्छ पुकारते व विषुववृत्ताच्या उत्तर आणि  
दक्षिणेभा समशितोष्ण पुकारचे हवामान आहे असे  
विविचन केले. इवेच नव्हे तर हवामानाचे विविध  
घटक व त्यावर परिणाम करणाऱ्या घटकांचाली  
जामधी उत्तरेन्द्र करव्यात आलेला आहे.  
हवामानाशिवाय पर्वत, पठार, मैदान या भूमी वेळा  
- नारीबाबाच नद्या व उत्ताभामुखी क्रियांचीही माहिती  
लिहिली. विशेष मृठाजे औरीस्टॉट्सने प्राकृतिक  
घटकांचा बोकारकांचा भासवी कायविर पुगाव  
आशल्यान्तीली नमुद केले आहे.

#### ⑧ थिओफ्रास्टस (Theophrastus)

हा तज औरीस्टॉट्सचा शिष्य नेता. याने भूगोल  
विषयाच्या शंदभाति अतिरिक्त महत्त्वाते योगातन  
दिले असून वनस्पती व हवामान यांच्यातील  
परस्पर संबंधाबा अधिक महत्त्व दिलेले आहे. त्याने  
वेगविगळणा प्रदेशातील वनस्पतीता अवश्यास केला.  
प्रामुख्याने मेसोडोनीयाच्या मैदानी व पर्वतीय  
प्रदेशातील वनस्पती झाली लेट (crete) बोटातील  
वनस्पती यांचा अवश्यास करून त्या वनस्पतीते  
त्वाल्जातमत नाहिं केले. या उकारे "वनस्पती भूगो  
या नवीन शाखेच्या अवश्यासास रुक्कवात झाली.  
यानी गेतिहासिक भूगोलामध्ये ही महत्त्वापूर्ण अवश्या  
कामगिरी केलेली उन्हा.

## ⑨ अलेक्जांडर (Alexander)

भारता जन्म इ.स. पूर्वे ३५६ खाली ग्रीक देशातील मॉर्सिडीनीया (Macedonia) था शाहरात झाला. इ.स. पूर्वे ३४३ ते ३४० था काळात त्याने काढी काळ ऑरिस्टोटेलसाचा मार्गदर्शनाचाली गिणणे घेतले व व्याच्या २० वर्षी तो मॉर्सिडीनीया शाजा झाला. त्याने एक शक्तिशाली अशी सेना तपार केली मूळून त्यास "अलेक्जांडर-दे-ग्रेट" व "सिंकंदर" था बोलावे औलघऱ्याले जाते.

कोणताही सिद्धात ना भिशीक्षण व प्रयोग यांनी सिद्ध झाला पाहीजे तुसे जे ऑरिस्टोटेलसे मत होते, तेच मत सिद्ध मूळून सिंकंदरने ही पुढे चालविले व त्याते कोटेकोशपतो पातळन केले. सिंकंदरने व्याच्या सैन्याच्या जोशावर चुरोप, आशिया व अाफिकेच्या विस्तृत भागावर ग्रीकांचे शाम्राज्य प्रस्त्रापित केले. त्याने व्याच्या मोठीमेत अनेक अज्ञात नद्या, घर्ती, वनस्पती, जीव जंतू, लोकांचे राहणीमान, शोती व्यवसाय, इ. अनेक नावीनी जवळून माहिती घेतली व त्या सविच्छा नोंदी ठेवल्या.

सिंकंदरने केलेल्या प्रवास वर्णनावरून व उभिलेच्या वर्कन आरो दिसते की, त्याने ऐतिहासिक भूगोल व प्रादेशिक भूगोल या क्षेत्रात उत्तिशाय महत्वाचे योगदान दिले आहे. कारण त्याच्या मोठीमेमुळेच्च ग्रीकांना पशिंयन शाम्राज्य, मध्य आशिया, उपागाणिरत्नान, भारत व उराणाच्या किंजारी प्रदेशाचे झान पुाळ झाले.

सिंकंदरच्या लिविध भागातून गेलेल्या या मोठीमेमुळे आशियातील भूमाग, लोक, वनस्पती व प्राण्यांच्या संबंधातील ग्रीकांच्या तत्कालीन झानात उपार वृद्धी झाली.

## ⑩ इरेटोस्थेनेस (Eratosthenes) (इ.स.पू. २७६ - १९६)

ग्रीक शाम्राज्यात असलेल्या लिबिया मधील सिरीन (Syrin) था शाहरात इ.स. पूर्वे २७६ मध्ये इरेटोस्थेनेसा

जन्म झाला. त्याने त्याच्या जीवनकाळावृत्तीत असेही खोलेलिक ग्रंथ लिहिले. त्यापैकी आज माझे छाऱ्याचे गोंग उपलब्ध आहेत. भुगोल निष्पादनाशा रुद्रांति त्याचे घोरादान उन्निश्चमरणीय कृष्णज-संबोधाते जेते त्याचे "जोंगाफीया" (दुर्दृश्यत्वात्) नावाचा उत्तिशेष महत्वाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये पृथ्वीच्या परिधी, मोजाणी, ग्रहांचे वर्णन, पृथ्वीवर दिवश व रात्र लोषाती कारणी, गणितीय भुगोल व इतर अनेक देशांचे खोलेलिक वर्णन आणि माहिती देण्यात आवी आहे. महत्वाचे महाभूगोल लिष्याच्या शुलभ अभ्यासाचाठी Geography हा शाढ सर्वप्रथम या तऱ्यानेच वापरला.

① पृथ्वी संबोधीचे विचार: पृथ्वी ही गोतमाकार आसून लिल्याबरीनार आकाशातील इतर ग्रह गोले फिरतात. पृथ्वी ही स्वतःभोवती २५ तासात एक कोरी पूर्ण करते. तिच्या या आसाभोवती फिरव्याच्या क्रियेमुळेच पृथ्वीवर दररोज दिवस व रात्र लोलात. शास्त्र बाशेबर चंद्रालाली स्वतःची स्वतंत्र अशी गती आहे. तसेच शूयालाली गती आहे, असे नमुद केले आहे. भूर्य शिथिलीनुसार पृथ्वीवर अस्फोर व ऐच्चांश हशविष्टाती प्रथल्य त्याने केलेला लिहलेला.

② अस्फोर-ऐच्चांश, नकाशा व इतर: त्या काळात इरेटी रुदीनिसने काढी प्रमुख शाहरांचे अस्फोर व ऐच्चांश भिण्यित करव्याचा प्रथल केला. त्यात काढी दोष लेते. परंतु त्या काळात झात असलेल्या गाहिनी आधारे त्याने मत मांडलेले लेते. एवढेत नाही तर उगां नकाशा सुदृढा तयार केला होता. त्याचे असे मत लेती, पृथ्वीतर मानवास राहव्याची उगिनीता निश्चाला पूर्व-पश्चिम दिशीत अस्थिक आहे- आणि उत्तर-दक्षिण दिशीत कमी आहे.

③. त्याने हवामान शास्त्राशी संबोधीत दाटकांचाही अभ्यास केला लेला व असे नमुद केले लेते की, पृथ्वीवर मानवी वारतंत्राचाठी घोर्य असलेल्या,

प्रमुख असे गारा नवामान प्रदेश आहेत. पृष्ठीच्या  
मार्दिशांगी उषा कटीबंध आहे त या हीकांगी  
वर्षभर नापमान आणि असते. चारा विरसार  
तिषुवृत्तापासून  $24^{\circ}$  उत्तर व  $24^{\circ}$  दक्षिण इलका आहे.  
व या ठिकाणी नवामान उषा प्रकारचे आहे. तर  
याच्या उत्तरेला व दक्षिणेला समशीतोष्ण प्रकारचे  
नवामान आहे. ताणी समशीतोष्ण नवामान प्रदेशाच्या  
उत्तरेस व दक्षिणेस (उ.व द. गोल्फाई) शीत कटीबंध  
आहेत.

ओशा एकऐ इरेटोक्रेबिस या तळाने भूगोल  
अभ्यासाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले.

#### \* (11) हिप्परकस (Hipparchus)

या तळाचा जन्म व मृत्युबाबत निश्चित अशी  
माहिती उपलब्ध नाही. परंतु असे मानले जाते की  
याचा जन्म निसया (Nisya) या शाह्रत झालेला  
लोता. यांनी अनेक ग्रंथ लिहिले. पाठ आज एकली ग्रंथ  
उपलब्ध नाही. परंतु स्टूली यांनी लिहीलेल्या  
ग्रंथामधून हिप्परकस याचा भौतिक देणारीती  
माहिती मिळते.

हा तळ बामुख्याने खगोल तंड मृदून ओळवळा  
जाती. त्याने खगोल शास्त्राभास भूगोल विभासाचा  
मूलाधार गानले आहे, लोत. पृष्ठीवरील असवृत्त व  
रेश्यावृत्त निश्चित करणारकरीता 'अस्ट्रोनॅग' या  
उपकरणाचा वापर केला. त्याने पृष्ठीता आकार  
गोलाकाराचा मानलेला लोत. विशेष मृठाजे या तळाने  
गोलाकार पृष्ठीचा अपाट काढवर नकाशा तयार  
केला व त्यासाठी पद्मेपलाचा आधार घेतला. विषुवृत्त  
हे सतत भाऊ असवृत्त असून तिषुवृत्तापासून  
धूवाकडे असवृत्ताची भाऊ कमी-कमी लोत जाते,  
कसेच असेही त्याने स्पष्ट केले.

पृष्ठी ले स्वतःभीती 24 तासात एक कुरी पुर्ण करते  
मृठाजे ती दर तासाला 15 रेश्यावृत्त ओलांडते असे त्याने